



सुभाषित (सुभाषित) म्हणजे सुंदर छोटे व अर्थपूर्ण वचन. संपूर्ण पाली वाङ्मय सुभाषितांनी अतिशय समृध आहे. अत्यंत कमी परंतु सर्वप्रक शब्दांच्या वापराने एखादा महत्वपूर्ण विचार अशा सुभाषितात सांगितला जातो. सुभाषित हे पद्यात्मक असते. त्याची रचना छन्दबद्ध असते.

प्रस्तुत सुभाषितमाला ही धम्मपदातील काही गाथांचा संग्रह आहे. यामध्ये बौद्ध जीवन पद्धती पालि गाथांच्या माध्यमाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्या गेलेली आहे.

न तं कम्मं कतं साधु, यं कत्वा अनुत्पत्ति ।
यस्स अस्सुमुखो रोदं, विपाकं पटिसेवति ॥१॥

धम्मपीति सुखं सेति, विष्पसन्नेन चेतसा ।
अरियप्पवेदिते धम्मे, सदा रमति पण्डितो ॥२॥

पापोपि पस्सति भद्रं, याव पापं न पच्चति ।
यदा च पच्चति पापं, अथ पापो पापानि पस्सति ॥३॥

सीलदस्सनसम्पन्नं, धम्मदुः सच्चवेदितं ।
अत्तनो कम्म कुब्बानं, तं जनो कुरुते पियं ॥४॥

न तेन पण्डितो होति, यावता बहु भासति ।
खेमी अवेरी अभयो, “पण्डितो” ति पवुच्चति ॥५॥

सुकरानि असाधुनि, अत्तनो अहितानि च ।
यं वे हितश्च साधुश्च, तं ते परमदुक्करं ॥६॥

चन्दनं तगरं वापि, उप्पलं अथ वस्सिकी ।
एतेसं गन्धजातानं, सीलगन्धो अनुत्तरो ॥७॥

तण्हाय जायती सोको, तण्हाय जायति भयं ।
तण्हाय विष्पमुत्तस्स, नल्थि सोको कुतो भयं ॥८॥

अत्ता ही अत्तनो नाथो, को हि नाथो परो सिया ।
अत्तना हि सुदन्तेन, नाथं लभति दुल्लभं ॥९॥

उत्तिष्ठे नप्पमज्जेय्य, धम्मं सुचरितं चरे ।
धम्मचारी सुखं सेति, अस्मिं लोके परम्हिच ॥१०॥

न तावता धम्मधरो, यावता बहु भासति ।
यो च अप्पम्पि सुत्वान, धम्मं कायेन पस्सति ।
स वे धम्मधरो होति, यो धम्मं नप्पमज्जति ॥११॥

न तं माता पिता कयिगा, अज्जे वापि च जातका ।
सम्मापणिहितं चित्तं, सेयसो नं ततो करे ॥१२॥

कर्म (नपुं.) – कर्म, काम, कार्य
साधु (वि.) – चांगले, उत्तम
अनुत्पत्ति (क्रि.) – पश्चाताप करतो
पटिसेवति (क्रि.) – पाळतो, सेवन करतो
सेति (क्रि.) – झोणे
विष्पसन्न चेतसा – प्रसन्न किंवा शुद्ध मनाने
सदा (क्रि.वि.) – नेहमी
भद्र (वि.) – शुभ, चांगले
पच्चति (क्रि.) – पिकतो, पकतो
धम्टु (वि.) – धम्मामध्ये सुस्थापित
अत्त (पु.) – स्वतः
भासति (क्रि.) – बोलतो
अवेरी (वि.) – शत्रू नसलेला
सुकर (वि.) – सोपे, सहज केलेले
अत्तनो (छ.वि.) – स्वतःचा
य (सः) – जे, जो, जी
परम (वि.) – अतिशय, उच्च, श्रेष्ठ
अथ (अ.) – पुन्हा
एतेसं – ह्या सर्वांचा
अनुत्तर (वि.न+उत्तर) – सर्वश्रेष्ठ, अतुलनीय
जायति (क्रि.) – उत्पन्न होतो
भयं (नपुं.) – भय, भिती
कुतो (क्रि. वि.) – कुटून
हि (अ.) – खरोखर, निश्चित
परो – दुसरा, कोणी वेगळा
सुदन्त (वि.) – सुसंयमीत
दुल्लभ (वि.) – दुर्लभ, प्राप्त होण्यास अवघड
नप्पमज्जति (क्रि.) – आळस न करणे असावध नसणे
सुचरितं चरे – सदाचाराने जगा
अस्मिं लोके – ह्या जगात
तावता (क्रि. वि.) – तोपर्यंत, त्यामुळे
बहु (वि.) – पुष्कळ, भरपूर
च (उ.अ.) – आणि, नंतर, आता
अपि (अ.) – सुधा, आणि, आणि नंतर

कत (क.भू.धा.वि.) – केलेले
कत्वा (पू.अ.) – केल्यानंतर, करून
विपाक (पु.) – परिणाम, कार्याचे फळ
धम्मपीति (स्त्रि.) – धम्मामध्ये आनंद मानणारा, धर्मप्रीति
विष्पसन्न (वि.) – प्रसन्न, शुद्ध, अतिशय प्रसन्न
वेदित (कु.भा.धा.वि.) – अनुभवलेले
पस्सति (क्रि.) – पाहतो, समजतो
याव (अ.) – जोपर्यंत
सीलदस्सनसम्पन्न – सदाचार आणि विचाराने परिपूर्ण
सच्च (न.) – सत्य
बहु (वि.) – पुष्कळ
खेमी (वि.) – शांत
पवुच्चति (कर्मणी) – म्हटले आहे, संबोधले आहे
असाधु (वि.) – वाईट
अहित (वि.) – अहितकारक
वे (अ.) – खरोखर, निश्चितपणे
दुक्कर (वि.) – करण्यास अवघड
गन्ध (पु.) – सुगन्ध, सुवास
तन्हा (स्त्रि.) – तृष्णा, आसक्ती
सोक (पु.) – शोक, दुक्ख
विष्पमुत्त (क.भू.धा.वि.) – मुक्त, अलिप्त
अत्त (पु.) – स्वता
नाथ (पु.) – स्वामी, मालक
सिया – होईल
लभति (क्रि.) – लाभ होतो, प्राप्त होतो
उत्तिष्ठति (क्रि.) – जागे होतो, उठतो
सुचरित (नपुं.) – योग्य आचार
धम्मचारी (वि.) – धम्माचे आचरण करणारा
न (अ) – नाही (नकारार्थी अव्यय)
यावता (क्रि. वि.) – जोपर्यंत, ज्यामुळे
भासति (क्रि.) – बोलतो
अप्प (वि.) – अल्प, थोडे
सुत्वान (पू.क्रि.अ.) – टिकून, ऐकल्यावर
धम्मं पस्सति – धम्माचे आचरण करणे

कायेन (तृ.ए.) - शरीराने	काया (स्त्रि.) - शरीर
न कयिरा - करणार नाही	धम्मधर (वि.) - धम्म जाणणारा
जातक (पु.) - नातलग	अञ्ज (वि.) - दुसरा
सम्पा (अ.) - योग्य, बरोबर, संपूर्णपणे	वा (अ.) - किंवा
ततां सेव्यसो - त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक	पणिहित (भू.अ.) - नियंत्रित
नं (छ.वि.) - त्या पुरुषाचे	ततो (अ.) - त्यापासून, त्यानंतर

स्वाध्याय h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h h

प्रश्न १ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- अ) खरा ज्ञानी कोणाला म्हणावे ?
ब) धम्मधर कोणाला म्हटले पाहिजे ?

प्रश्न २ क्रियापदाची रूपे ओळखा

- अ) कत्वा
ब) पस्सति
क) जायति

प्रश्न ३ विभक्ती ओळखा

- अ) पापानि
ब) तण्हाय
क) अत्तनो

